

: संपादकीय :

ट्रम्प-पुतीन भेट; पुढे काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कातील ऍकॅोरेज येथे झालेल्या समोरासमोरच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. ‘व्हाईट हाऊस’ने म्हटले होते, की चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन युद्ध असेल; परंतु सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेनंतर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत एकमत होण्याची शक्यताच नव्हती. त्याचे कारण असे, की या चर्चेत युद्धाशी संबंधित युक्रेनला सहभागी करून घेतले नव्हते. त्यातच युरोपचा रशियाशी सुरू असलेला युक्रेनचा संघर्ष थांबवण्यास विरोध होता. रशिया-युक्रेन संपवण्यासाठी त्याचे मूळ कारण नष्ट करावे लागेल. त्यामुळे संपूर्ण जग ट्रम्प आणि पुतीन यांच्या या बैठकीकडे पाहत होते. भारतातही या बैठकीत काय होणार याची उत्सुकता होती. त्याचे कारण रशियातून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के शुल्क लादले होते. चर्चेच्या काही दिवस आधी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील चर्चेतून कोणताही निकाल न आल्यास भारतावरील कर आणखी वाढवले जातील, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. ट्रम्प यांचा असा युक्तिवाद होता, की भारतावर वित्तके जास्त शुल्क लादले जाईल, तितका रशियावर दबाव निर्माण करता येईल. आता दोघांची समोरासमोर चर्चा झाली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नसले, तरी तिचा भारतावर आणि जगावर काय परिणाम होईल? अमेरिकेने जाहीर केलेल्या ५० टक्के शुल्कात सबलत मिळेल का, असे प्रश्न उपस्थित होतात. ट्रम्प यांनी बैठकीनंतर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांना लावलेल्या कराबाबत फेरविचार करण्याचे सूतोवाच केले. भारतावर लादलेल्या २५ टक्के आयातशुल्काची अंमलबजावणी सुरू झाली आहे. २७ तारखेपासून दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्याआधीच ट्रम्प चीनप्रमाणे आयातशुल्काच्या अंमलबजावणीस स्थगिती देतात, मुदतवाढ देतात, की रद्द करतात, यावर भारताच्या निर्यातदारांचे भवि्तव्य ठरणार आहे. अलास्कामध्ये पुतीन यांच्याशी बैठकीसाठी जाताना, ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला. भारत हा मोठा ग्राहक गमावल्याचे विधान त्यांनी का केले हे त्यांचे त्यांनाच ठावूक. अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरूच ठेवली असून आणखी २५ टक्के आयातशुल्काची अंमलबजावणी केली, तरी भारत कच्च्या तेलाची खरेदी थांबवणार नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या पोकळ धमक्यांना तसाही काही अर्थन नव्हता. भारत, चीन, रशिया ट्रम्प टॅरिफविरोधात एकत्र येत होते, हाच अमेरिकेचा मोठा पराभव होता. पुतीन यांच्याशी चर्चेनंतर ट्रम्प यांना उपरती झाली असेल, तर चांगलेच आहे.

बैठकीअगोदर आणखी निर्बंध लादण्याची भाषा करणारे ट्रम्प यांना पुतीन यांच्या कणखरपणामुळे भूमिकेत बदल करावा लागला. पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले, की आता मला कदाचित दोन-तीन आठवड्यांनंतर दुसरा काहीतरी विचार करावा लागेल; परंतु ट्रम्प यांच्या उत्तरावरून हे स्पष्ट होत नाही, की ते चीनविरूद्ध दुय्यम शुल्क थांबवण्याबद्दल बोलत आहेत की भारताविरूद्ध. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा २५ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांनी कदाचित स्वतःसाठी माघार घेण्याची जागा निर्माण केली असेल. कोणत्याही कराराची घोषणा न झाल्याने, बैठक चांगली झाली नाही असे दिसते. ट्रम्प भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेकडे दुर्लक्ष करत आहेत. ट्रम्प यांच्या या धोरणानंतर, भारताने अमेरिकेसोबतच्या संबंधांचा आढावा घेण्याचा विचार सुरू करणे आवश्यक झाले आहे. आता रशिया आणि चीन म्हणत आहेत, की भारताला अमेरिकेवर विश्वास ठेवू नका असा इशारा आधीच दिला होता. दोन्ही देश आता भारताला पाठिंबा देताना दिसत आहेत. दोघांनीही म्हटले आहे, की धोरणात्मक स्वायत्तता हा भारताचा अधिकार आहे. अमेरिका त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कोणाकडून तेल खरेदी करायचे आणि कोणाकडून नाही हे ठरवण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. असे असताना अमेरिका भारताच्या या अधिकारावरही अतिक्रमण करीत आहे. अमेरिकेच्या या पवित्र्यामुळे भारत-रशिया यांच्यात अंतर वाढणार नाही, तर मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. भारताचे रशियाशी संबंध जुने आहेत. बऱ्याच काळापासून भारत रशियावर सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अवलंबून होता; पण तीन दशकांपूर्वी भारताने अमेरिकेशी आपले संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली. आर्थिक उदारीकरणात भारताला याचा मोठा फायदा झाला. अमेरिकेकडून त्याला नवीन तंत्रज्ञान मिळाले. भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या. मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी तेथील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत; पण ट्रम्प यांनी भारताविरूद्ध उचललेल्या अलिकडच्या काही पावलांनंतर असे म्हटले जात आहे, की ते पुन्हा एकदा रशियाच्या जवळ जाऊ शकतात. तथापि, रशिया हा अमेरिकेचा पर्याय असू शकत नाही. त्याचे कारण असे, की विघटनानंतर रशियाकडे फार काही राहिले नाही. फक्त अण्वस्त्रे आणि तेल आहे. रशियाकडे नवीन तंत्रज्ञान नाही. त्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. रशियाच्या फार जवळ जाण्याचा फायदा आता भारताला राहिलेला नाही.

रशिया आता पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि सीमा वादामुळे चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढत आहे. त्यामुळेच रशियाच्या जवळ येण्यापूर्वी भारताला अनेक वेळा विचार करावा लागेल. चीनशी संघर्ष झाल्यास रशिया उघडपणे भारताला पाठिंबा देईल असे म्हणता येत नाही. अमेरिकेशी भारताचे चांगले संबंध असण्यास अजूनही वाव आहे. धोरणात्मक आणि सामरिक संबंध टॅरिफद्वारे निश्चित केले जात नाहीत. अमेरिकेने भारतावर लावलेला उच्च कर हा भारतासाठी इशारा आहे. भारताने आता जागे व्हावे आणि आपल्या आर्थिक सुधारणांना गती द्यायला हवी. भारताने परदेशांसोबतचा आपला व्यवसाय वाढावा म्हणून आयातशुल्क कमी करावे. भारतात अधिक परकीय गुंतवणूक होत आहे आणि रोजगार वाढतो. १९९१ च्या आर्थिक सुधारणांसारखी पावले उचलण्याची ही भारतासाठी पुन्हा एकदा संधी असू शकते. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की सोमवारी रशिया-युक्रेन युद्धाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेत ट्रम्प यांना भेटतील. ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील भेटीनंतर रशियाचा युक्रेनविरूद्धा दृष्टिकोन मवाळ होऊ शकतो का, असा आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात संवाद होईल, की नाही या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. झेलेन्स्की यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा, युरोपची त्यांना असलेली साथ पाहता पुतीन यांच्याशी चर्चे स झेलेन्स्की तयार होतील का, हा प्रश्नच आहे. त्याअगोदर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात संवाद होणार आहे. पहिल्याच बैठकीत रशिया-युक्रेन युद्धबंदीबाबत कोणताही सकारात्मक निकाल अपेक्षित नाही, हे संपूर्ण जगाला माहीत होते. ज्या युक्रेनबद्दल अमेरिका आणि रशिया चर्चा करत होते, त्याच युक्रेनच्या अध्यक्ष्यांच्या अनुपस्थितीत युक्रेनशी संबंधित कोणताही मोठा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो. युरोपच्या नेत्यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाला त्यांचा अढळ पाठिंबा दर्शविणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे.

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुण तरुणींमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण अधिक आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही महिने राहून पहायचे जर एकमेकांचा स्वभाव पटला तर ठीक नाही तर ब्रेक अप करून पुन्हा नवीन जोडीदार शोधून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असा हा प्रकार. ज्यांना विवाह संस्था मान्य नाही किंवा विवाह करायचा नाही असे तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपला पसंती देत आहेत.

केवळ अविवाहित तरुणच नाही तर घटस्फोटित व्यक्तीही लिव्ह इनमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपकडे विवाह संस्थेला पर्याय म्हणून पाहणारा मोठा वर्ग समाजात निर्माण होत आहे. भारतीय कायद्याने लिव्ह इन रिलेशनशिपला पूर्ण मान्यता दिलेली नसली तरी लिव्ह इन रिलेशनशिप कायद्याने बेकायदेशीर किंवा गुन्हाही ठरवलेला नाही. भारतीय कायद्याने या नात्याला काही प्रमाणात संरक्षण आणि अधिकारही दिले आहेत पण हे करताना कायद्याने काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक आहे. असे असले तरी या मार्गदर्शक तत्वांचे पालन संबंधित जोडप्यांकडून होते का हा संशोधनाचा विषय आहे. मुळात लिव्ह इन रिलेशनशिपची व्याप्तीच इतकी अस्पष्ट आहे की आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची लक्षमणरेषाच उभयतांना समजत नाही त्यामुळे अशा संबंधात कालांतराने कटुता निर्माण होते. दोघांचे पटेनासे होते. विवाह संबंधांमध्ये एकमेकांविषयी जो आदर असतो तो तो लिव्ह इन मध्ये नसतो. दोघेही एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाद वाढत जातात. त्यांच्यात मध्यस्थी करणाराही कोणी

नसतो त्यामुळे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचा न्यायालयात पोहचण्याचा प्रकार अलीकडे खूप वाढला आहे. एकदा वाद न्यायायलात पोहचला

रिलेशनशिपमधल्या या घटना पाहिल्या की लिव्ह इन मध्ये राहणे किती सुरक्षित आहे याचा विचार तरुणांनी करायला हवा. लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने बेकायदेशीर ठरवले नसले तरी समाजाने

लिव्ह इन रिलेशनशिप विवाह संस्थेला पर्याय ठरू शकत नाही



की न्यायालयात हेलपाटे घालावे लागतात त्यामुळे संबंधितांचे जीवनही उध्वस्त होते. नातेवाईक, समाजातही अवहेलना होते. काही वेळा तर वाद इतका विकोप्यास जातो की वादातून खुनही होतो. दोन वर्षांपूर्वी दिल्लीतील श्रद्धा वालावकर या तरुण मुलीचा तिच्याच लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या जोडीदाराने निर्घृणपणे खून केला होता. त्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीतील या घटनेची नंतर पुण्यातही पुनरावृत्ती झाली होती. लिव्ह इन

अजूनही या नात्याला मान्यता दिलेली नाही. समाजाने अजूनही लिव्ह इन रिलेशनशिपला स्वीकारले नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडे समाज समाज कुत्सित नजरेनेच पाहतो. म्हणजे ज्या सुखासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारला ते सुख तर वाटचाला येतच नाही उलट दुःखच वाटचाला येते . खरंतर लिव्ह इन रिलेशनशिपला केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक आणि

नैतिक दृष्टिकोनातून पाहिले तर कोणीही लिव्ह इन रिलेशनशिपचे समर्थन करणार नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असतात आणि त्या पूरकेतेला बळ देण्यासाठीच अनादी काळापासून विवाह संस्था अस्तित्वात आली आहे. विवाह हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विवाह संस्कृतीत काही नुदी असतीलही, विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये पटत नाही, त्यांच्यात वाद होत नाही असे कोणी म्हणणार नाही. नवरा बायकोमध्येही वाद होतो. काहींचा वाद न्यायालयातही जातो. काहींचा घटस्फोटही होतो म्हणून विवाहच नको, लिव्ह इन रिलेशनशिप विवाह संस्थेला पर्याय आहे असे कोणी समजत असेल तर ते चुकीचे आहे. लिव्ह इन रिलेशनशिप विवाह संस्थेला पर्याय ठरू शकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र राहतात पण त्यांना एकमेकांप्रति जबाबदारीचे भान नसते. या उलट विवाह झालेल्या व्यक्तींना एकमेकांप्रति जबाबदारीचे भान असते केवळ जबाबदारीच नाही तर प्रेम, त्याग आणि तडजोडी बरोबरच विवाहात समर्पण भावनाही असते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधाणुकीकरण, भौतिकवादी दृष्टिकोन, इतरापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची प्रवृत्ती यामुळे शहरात विशेषतः मेट्रो शहरात विवाह संस्थेवरच प्रहार केला जात आहे. आजची उच्चशिक्षित तरुण पिढी कोणत्याही जबाबदारी शिवाय बंधनमुक्त जीवन जगण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे

त्यामुळेच ते लिव्ह इन कडे वळत आहेत पण ते ही अटी आणि शर्तीवर बेतलेले असल्याने ते संबंधांही फार काळ टिकत नाही त्यापेक्षा समानता, प्रेम, त्याग आणि जबाबदारीची जाणीव असलेला विवाह लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा हजारो पटींनी चांगला आहे हे लिव्ह इनकडे वळणाऱ्या तरुणांनी समजून घ्यायला हवे.

- **श्याम ठाणेदार**,
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

राज्यातील कायदा-सुव्यवस्था

नागरिक असुरक्षिततेच्या छायेत

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात घडणाऱ्या घटनांनी सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कधी हत्तीण, कधी कबूतर, तर कधी मटण या किरकोळ कारणांवरून धार्मिक, जातीय व सामाजिक गटांमध्ये वाद उफाळून हिंसाचाराच्या स्वरूपात रस्त्यावर प्रकट होत आहेत. या हिंसेत निरपराध नागरिक, महिला व तरुणी यांना मारहाण होणे ही गंभीर बाब आहे. समाजातील सौहार्द डळमळीत होत असून नागरिकांना आपण सुरक्षित आहोत का? हा प्रश्न सतावतो आहे. अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करीची सातत्याने वाढ होत आहे. तसेच राज्यात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याची प्रकरणे उघड होत आहेत. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या व खासगी वाहनांतून या तस्करीचे जाळे पसरले आहे. गेल्या काही वर्षात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर झूज जप्त केले असले तरी त्याच्या

‘न्यायालय सर्वोच्च नाही’ केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप

नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाने सादर केलेल्या विधेयकांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना तीन महिन्यांची मुदत देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध केला आहे. लोकशाहीत न्यायालयांकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत. जर लोकशाहीतील एखाद्या घटकाला (राज्य) दुसऱ्या घटकावर शिजजोरी करण्याची संधी दिली तर त्याचे रूपांतर संवैधानिक अव्यवस्थेत होतील, असे केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आपले म्हणणे तुषार मेहता यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाकडे लिखित स्वरूपात दिले आहे. १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर राष्ट्रपती आणि राज्यपालांना राज्यांच्या विधेयकांवर

स्वाक्षरी करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करता येईल का? यावर सुनावणी सुरू असताना मेहता यांनी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकारांच्या विभाजनाचे महत्त्व अधोरेखित केले होते. तुषार मेहता यांनी सांगितले की, अधिकारांचे पृथक्करण हा संवैधानिक चौकटीचा भाग असला तरी काही वर्षांपासून, व्यावहारिक वापरात काही प्रमाणात एकमेकांवर अतिव्याप्ती होणे आणि नियंत्रण येणे किंवा अधिकारांचे मिश्रण तयार झाले आहे. काही क्षेत्रे अशी आहेत, जी तीन अवयवांपैकी कोणत्याही एका घटकासाठीच मर्यादीत राहतात. इतरांना त्यावर ताबा मिळवता येत नाही. राज्यपाल आणि राष्ट्रपती सारखे उच्च पदे त्यातच मोडतात. जरी ती राजकीय पदे असली तरी ती

लोकशाहीच्या इच्छाशक्तीचे प्रतिनिधित्वही करतात, असेही महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले. मेहता पुढे म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते आणि राज्यपालांची नियुक्ती मंत्रिमंडळ (राष्ट्रपतीमार्फत कार्य करणारे) करते. लोकशाहीमध्ये थेट निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा एकमेव प्रकार नाही. तर निवडून आलेले प्रतिनिधींद्वारे केल्या जाणाऱ्या नियुक्त्याही लोकशाहीवरच्या आस्थेचे कायदेशीर केंद्र आहे. राज्यापालांबद्दल बोलताना मेहता म्हणाले की, संघराज्याच्या चौकटीमध्ये राज्यपालांना परके मानले जाऊ शकत नाही. राज्यपाल हे केवळ केंद्राचे दूत नसून ते संघराज्यीय व्यवस्थेतील संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधी असतात.

परिणामी, लॅंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून काही गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे. पुर्वसित रावनगाव, भासवाडी, मिंगेली व हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्याला राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेले नुकसान
जखमी : ०१
मयत व्यक्ती : ०५
जनावरांचा मृत्यू : १०७
पडझड झालेली घर-गोठे : ३५०
बाधित गांव : ७९८
बाधित शेतकरी : १,१९,९६४
शेती नुकसान : १,११,४२०.५५ हेक्टर



अर्जदार शेतकऱ्यांनी सोडत प्रक्रियेसाठी २१ ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड : राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असतले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहचवीने आणि त्यासाठी आवश्यक साहय्य व सोयी सुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपयोजनांसाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रदेश दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच बीड जिल्ह्यातील महिला १, केंद्र, राज्य कृषी पुरस्कार प्राप्त, पिक स्पर्धा विजेते शेतकरी -१. इतर शेतकरी-३ असे एकूण ५ शेतकऱ्यांचा देशाबाहेरील अभ्यास दौरा याबाबत लक्षांक प्राप्त आहे. त्यानुसार प्रदेश अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी मार्फत मागविण्यात आले असून प्राप्त अर्जांची संख्या लक्षांकपेक्षा जास्त प्राप्त असल्याने प्रदेश अभ्यास दौरा मार्गदर्शक सूचना सन २०२५-२६ नुसार सोडत पद्धत अवलंबावी असे निर्देशित केले आहे. त्यानुसार प्राप्त अर्जांमधून सोडत पद्धतीने निवड करण्यासाठी सोडत प्रक्रिया दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक वाजता जिऱ्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय बीड येथे करण्यात येणार आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी सोडत प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळ्वे यांनी कळविले आहे.

फंडू एसएमएस

उनकी यादों की बुंदें बरसीं जो फिर से।
जिंदगी की मिट्टी महकने लगी है।

कैसे बीती रात किसी से मत कहना,
सपनों वाली बात किसीसे मत कहना
कैसे उठे बादल और कहां जाकर टकाराए
कैसे हुई बरसात ये किसीसे मत कहना

कभी जी भरके बरसना,
कभी बूंद बूंद के लिए
तरसना ऐ बारिश, तेरी
आदते मेरे यार जैसी हैं।

लग्नाबद्दल कसं सांगू?

मी

एका मुलासोबत दहा वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. पण काही कारणांमुळे मी त्याच्याशी नातं तोडलं. ब्रेक अपनंतरही त्याने माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याच्याशी बोलले नाही. या ब्रेक अपला चार महिने झाले आहेत. या ऑक्टोबरमध्ये माझं लग्न आहे. तो अजूनही मला विसरू शकलेला नाही असं मला वाटतं. मी त्याला माझ्या लग्नाबद्दल सांगू का? लग्नानंतर त्याने काही गोष्टी घ्यायला तर? का मग गप्प बसून पुढे जाऊ? त्याच्या भीतीमुळे मी सोशल मिडियावरही काही टाकलेलं नाही. मी काय करू?

उत्तर : मला फोन करू नको, असं तू माजी प्रियकरांयला सांगायला हवं. पण त्याआधी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला या नात्याबद्दल माहिती असायला हवं. यामुळे तुझी अस्वस्थता कमी होईल. तू त्याला विश्वासात घे. सगळं सांगून टाक. त्याला अंधारात ठेवल्याने तू कायम एका दडपणाखाली राहशील. तुझं नवं नातं विश्वास आणि एकमेकांविषयी असलेल्या आदरावर तयार व्हायला हवं. तू स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणारी मुलगी आहेस असं मला वाटतं. माजी प्रियकराशी तू बोललेली नाहीस. स्वतःच्या भावनांना आवर घातल्याबद्दल अभिर्नंदन.

लाईफ गुरू

दो

स्तांनो, तुम्हाला चटकमटक, चविष्ट समोसा, बर्गर, पिझ्झा, पास्ता असे पदार्थ खायला आवडत असतील. कॉलेज कॅनिनमध्येही असे पदार्थ हमखास मिळतात. रुचीपालट म्हणून एखाद्या वेळी हे पदार्थ खायला हरकत नाही. पण हे पदार्थ वरचेवर घातल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज असतात. यासोबतच अन्य हानिकारक घटकही असतात. त्यामुळे जंक फूडपासून चार हात लांबच राहायला हवं. भरपूर चीझ घातलेला, गरमागरम पिझ्झा बघितला की तोंडला पाणी सुटतं. पण मोठ्या आकाराच्या पिझ्झामध्ये ३११ कॅलरी असतात. यासोबतच सॅच्युरेटेड फॅट, सोडियम आणि कोलेस्ट्रॉलही असतं. पिझ्झामध्ये फायबरच प्रमाण अत्यल्प म्हणजे १.७५ ग्रॅम एवढंच असतं. एका समोश्यातही जवळपास २५० ते ३०० कॅलरी असतात. सध्या मोमोजची बरीच चलती आहे. मोमोज उकडलेले असल्यामुळे त्यात कमी कॅलरी असतात, असा तुमचा समज असेल. मात्र

केवढ्या या कॅलरी

हेल्थ अँड फिटनेस

प्रत्यक्षात एक प्लेट मोमोमध्ये २५० ते ३०० कॅलरी असतात. तरुणाई बर्गरही मोठ्या प्रमाणावर खाते. बटाट्याचं पॅन्टिस घातलेल्या बर्गरमध्ये जवळपास ३०० ते ३५० कॅलरी असतात. येता जाता चाउमिन खाल्लं जातं. एक प्लेट चाउमिनमध्ये जवळपास ५०० कॅलरी असतात. सोडा तसंच फसफसणाऱ्या पेयांमध्येही भरपूर कॅलरी असतात. एक ग्लास कोल्ड्रॉकमध्येही १५० कॅलरी शरीरात जातात. यासोबतच प्रचंड साखरही शरीरात जाते. बसल्याबसल्या बटाटा वेफर्स खाल्ले जातात. एक पाकिट बटाटा वेफर्समध्ये २५० कॅलरी असतात.

को

रीयन ही दक्षिण आणि उत्तर कोरियाची अधिकृत भाषा आहे. दक्षिण कोरिया हा जगातला पाचव्या क्रमांकाचा निर्यातक देश आहे. तर तर भारतात निर्यात करणारा हा सहावा सर्वात मोठा देश आहे. दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण होत असते. त्यामुळे कोरियन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला बऱ्याच संधी मिळू शकतात. बीटेक, एमटेक किंवा एमबीए केलेल्यांनी कोरियन भाषा शिकली तर विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.पॉस्को, एलजी, सॅमसंग, किया मोटार अशा कंपन्यांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.

भारतीय विद्यार्थी कोरियन भाषेचा छोट्या कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. तसंच एक वर्षाचा डिप्लोमा, पदवी किंवा मास्टर्स अभ्यासक्रम करू शकतात. देशभरातल्या मोठ्या विद्यापीठांमध्ये कोरियनशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दक्षिण कोरियातल्या विद्यापीठातून ही भाषा शिकायची असेल तर त्यासाठी स्कॉलरशीपसही आहेत. काही कंपन्याही विद्यार्थ्यांना फेलोशीप देतात.

वेगळ्या वाटा

मा

न्सून हा भटकंतीसाठीचा मस्त काळ. हिरवेगार डोंगर, ताजी आणि गार हवा तसंच ऑफ सीझनमुळे मिळणारा डिस्काउंट असं बरंच काही असल्याने तुम्ही सगळं मस्त एंजॉय करू शकता. पण पावसाळ्यात भटकंतीला निघताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. संबंधित ठिकाणचं वातावरण, हवामान या बाबींचा आढावा घेऊन पुढील योजना आखायला हवी. नुकतंच अमरनाथ येथे ढगफुटीसारखी दुर्दैवी घटना घडली. २०१३ मध्येही केदारनाथच्या महाप्रलयात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाळ्यात भटकंतीचं ठिकाण निवडताना काळजी घ्यायला हवी. मान्सूनमध्ये भटकंती करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे? जाणून घेऊ.

भटकंती

अंदाज वर्तवला जात असतो. या अंदाजाकडे लक्ष द्या. अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणाऱ्या भागांमध्ये जाणं टाळा. डोंगराळ भागात ढगफुटी, दरड कोसळणं अशा आपत्ती येऊ शकतात. त्यामुळे या दिवसात अशी ठिकाणं टाळण्याचा प्रयत्न करा. प्रथमोपचार पेटी आणि किटकदंशावरील औषधं, क्रीम्स घेऊन जायला विसरू नका. पावसाळ्यात डासलं प्रमाण वाढतं. त्यामुळे मच्छरदाणी तसंच मॉस्किटो रेपलेंट क्रीमही जवळा बाळगा. मान्सूनकाळात रस्त्यावरचं तसंच अस्वच्छ ठिकाणचं अन्न खाणं टाळा. या दिवसात दूषित पाण्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. पोटदुखी, जुलाब, उलट्या तसंच अन्य आजार डोकं वर काढू शकतात. त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका. पावसाळ्यात पादत्राणांकडे विशेष

लक्ष द्या. पावसाळी चप्पल, सँडल्स वापरा. संपूर्ण पाय झाकणारे बूट घ्या. बूट, सँडलला योग्य ग्रीपीही असायला हवी. या दिवसात कॉन्टेक्टलेस सिंथेटिक कपड्यांचा वापर करा. सिंथेटिक कपडे लवकर वाळतात. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ओल्या कपड्यात बसावं लागणार नाही. जीन्स अजिबात घालू नका. रहदारी, वाहतूक कोंडीच्या वेळा टाळा. पावसामुळे तुम्ही वाहतूक कोंडीत अडकून बसाल आणि वेळ वाया जाईल. तुमच्याकडे रेनकोट असणं आवश्यक आहे. उगाचच पावसात भिजू नका. तुमच्या बॅगा, मोबाईल तसंच अन्य सामान भिजणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. पाण्यात उतरताना काळजी घ्या. अनोळखी ठिकाणी नदी किंवा धबधब्यात उतरू नका.

स्मार्ट टिप्स

हाईड युवर लास्ट सीन दोस्तांनो, तुम्ही टू कॉलर वापरत असाल. व्हॉट्स अॅप, फेसबुकप्रमाणे टू कॉलरवरही लास्ट सीन दिसतो. तुम्ही टू कॉलर शेवटचं कधी वापरलं हे समोरच्या व्यक्तीला कळू शकतं. मात्र अन्य ॲप्सप्रमाणे टू कॉलरवरही लास्ट सीन हाईड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यालाच ॲव्हिलेबिलिटी फिचर असं म्हटलं जातं. हे ॲव्हिलेबिलिटी फीचर बंद करून तुम्ही लास्ट सीन हाईड करू शकता. यासाठी टू कॉलर ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करा. मग सेटिंग्ज पर्याय निवडा. इथे प्रायव्हसी ऑप्शन दिसेल. तिथे ॲव्हिलेबिलिटी हा पर्याय असेल. हा पर्याय बंद केल्यावर तुमचा लास्ट सीन कोणालाही दिसणार नाही.

स्मार्ट ट्रिक्स

रिल्सचा प्रभाव वाढवण्यासाठी... दोस्तांनो, इन्स्टाग्रामचं रिल्स हे फीचर सध्या प्रचंड गाजतंय. या रिल्सच्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते. मात्र यासाठी रिल्सच्या सादरीकरणाचं कौशल्य तुमच्याकडे असायला हवं. रिल्स अधिक प्रभावी पद्धतीने तयार करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. रिल्स तयार करण्यासाठी ले आउटचा वापर करा. रिल्ससाठी तीन प्रकारचे ले आउट्स उपलब्ध आहेत. सिंगल रिल्समध्ये एकाच वेळी तीन व्हिडिओ प्ले करता येतात. टेक्स्टचा वापर करून रिल्स अधिक खुलवता येईल. व्हिडिओची गती वाढवा. यामुळे तुम्हाला कमी वेळात बरंच काही सांगता येईल. तुम्ही व्हिडिओचा योग्य कालावधी निवडा. यासोबतच संगीत आणि इफेक्ट्सचा वापर करूनही तुम्ही रिल्स अधिक आकर्षक करू शकता.

ध्या काळजी

कोण वापरतंय नेटफ्लिक्स ? नेटफ्लिक्स हा एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. नेटक्लिक्सवरील कार्यक्रम बघण्यासाठी पैसे भरावे लागतात. नेटफ्लिक्सचा आयडी आणि पासवर्ड इतरांसोबत शेअर करता येतो. मात्र यामुळे तुमच्या नकळत काही जण तुमचं नेटफ्लिक्स अकाउंट वापरतात. आपलं नेटफ्लिक्स कोण वापरतंय याचा शोध घेता येतो. यासाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्स ओपन करा. लॉग इन करा. त्यानंतर प्रोफाईलची निवड करा. प्रोफाईल ओपन झाल्यावर मॅनू हा पर्याय निवडा. त्यानंतर खालच्या बाजूच्या अकाउंट या पर्यायाची निवड करा. अकाउंट सेटिंग्जमध्ये जा. इथे रिसंट डिव्हाइस ट्रिगिंग ॲक्टिविटी हा पर्याय दिसेल. तुमचं नेटफ्लिक्स कोण बघतंय हे इथे कळू शकेल यानंतर तुम्ही त्या युजरला ब्लॉक करू शकता.

टेक ज्ञान

मेटल फ्रेम की प्लास्टिक फ्रेम ? दोस्तांनो, आपला स्मार्टफोन कधी ना कधी पडतो. दगकट मोबाईलला काही होत नाही पण प्लास्टिक फ्रेमवाले मोबाईल लवकर तुटतात. म्हणूनच आपल्या मोबाईलला प्लास्टिक फ्रेम आहे का मेटल फ्रेम आहे हे जाणून घ्यायला हवं मेटल फ्रेमवाले स्मार्टफोन महाग असतात. प्लास्टिकचा खर्च तुलनेने बराच कमी असतो. त्यामुळे असे फोन स्वस्त असतात. तसंच ते फार आकर्षकही दिसत नाहीत. मेटल फ्रेमवाल्या स्मार्टफोन्सवर काही खुणाही असतात. या खुणांवरून आपण मेटल फ्रेमवाल्या स्मार्टफोनची ओळख पटवू शकतो. मोठ्या कंपन्या स्मार्टफोन तयार करताना मेटल फ्रेम्सचाच वापर करतात. मेटल फ्रेमवाले स्मार्टफोन अधिक दगकट असल्यामुळे अशा स्मार्टफोन्सची निवड करणं योग्य ठरतं.

विविधा...

भटक्या कुत्र्यांच्या अनेक समस्या असतात. त्यांची वाढती संख्या हा मोठा प्रश्न असला तरी त्यांची देखभाल तसंच औषधोपचार करणं हे सुद्धा मोठं आव्हान आहे. एका घटनेनंतर कुलदीप खत्रीलाही याची जाणीव झाली आणि त्याने आपल्या फार्माउसवर डॉग होम फाउंडेशन सुरू केलं.

प्राण्यांचा सेवेकरी

उ

न्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी भटकंते कुत्रे गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. गाडी पटकन चालू केल्यास ते जखमी होण्याचा धोका असतो. जोधपूरच्या कुलदीप खत्रीच्या बाबतीतही असंच घडलं. कुलदीप गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. तेवढ्यात त्याला कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज आला. त्याच्या गाडीखाली बसलेलं कुत्र्याचं पिल्लू जखमी झालं होतं. सदहृदयी कुलदीप पिल्लाला घेऊन बगवण फिरला. पण अशा भटक्या कुत्र्यांची काळजी घेणारी संस्था त्याला सापडली नाही. इथूनच भटक्या जनावरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. प्राण्यांसाठी रुग्णालय बांधण्याइतकं

पैसे त्याच्याकडे नव्हते. पण म्हणून तो गप्प बसला नाही. त्याने फार्माउससाठी खरेदी केलेल्या जमिनीचा वापर या कारणासाठी करायचा ठरवला. या जमिनीसाठी त्याने ८० लाख रुपये खर्ची घातले होते. इथे छानसं फार्माउस बांधून तो ऐषोरामात राहू शकला असता. मात्र त्याने वेगळा विचार केला. या जमिनीवर भटक्या प्राण्यांसाठी

निवासा आणि रुग्णालय सुरू केलं. २०२० मध्ये त्याने डॉग होम फाउंडेशनचा पाया रचला. कुलदीप आययी क्षेत्रात नोकरी करतो आणि नोकरी सांभाळून तो हे समाजकार्यही करतो. त्याची ही संस्था नोंदणीकृत असून परदेशातूनही मदत मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आज या रुग्णालयात ४० लोक

काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून आजवर जवळपास ४८,३०० भटक्या जनावरांची मदत करण्यात आली आहे. काही जनावरांची सुटका करण्यात आली तर काहींवर औषधोपचार करण्यात आले. काहींना निवारा उपलब्ध करून देण्यात आला. काहींना अन्न देण्यात आलं. त्याची ही संस्था आठवड्यातले सातही दिवस २४ तास कार्यरत असते. कोणी कधीही मदत मागितली तरी त्यांना ती मिळते. संस्थेची एक रुग्णवाहिकाही आहे. अशा पद्धतीने महागड्या जमिनीचा वापर समाजकार्यासाठी करण्यासाठी मोठं मन लागतं आणि असं मोठं मन कुलदीपकडे आहे असंच म्हणावं लागेल.

अचिह्दर



स्टाईलबाज टाय डाय

दो

स्तांनो, सध्याच्या फॅशनेबल विश्वात कधी काय घडेल याचा नेम नसतो. मुलांचं फॅशनविश्वही चांगलंच बहरलं आहे. दोस्तमंडळींसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. टाय डाय ही सुद्धा अशीच एक फॅशन. टाय डाय म्हणजे दोन किंवा जास्त रंग असणारे कपडे. टाय डायही आता मुलांच्या फॅशन विश्वाचा भाग बनून गेलं आहे. टाय डाय शर्ट, हूडी, बंदाना आणि शूज चांगलेच गाजत आहेत. अर्थात टाय डाय फॅशन कॅरी करताना काही बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्हीही टाय डायचे चाहते असाल किंवा टाय डाय कपडे खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तुम्ही एका वेळी टाय डायवाला एकच कपडा घाला. म्हणजे एका वेळी फक्त टाय डाय टी

शर्ट घाला. तुमच्याकडे टाय डाय जॅकेट, हूडी, स्लॅक किंवा स्वेटशर्ट असले आणि तुम्हाला टाय डाय कितीही आवडत असलं तरी तुमच्या आवडीला थोडा आवर घाला. तुमच्याकडे टाय डाय सॉक्स, घड्याळ किंवा हॅट असेल तर यापैकी एखादी ॲक्सेसरी घायायला हरकत नाही. टाय डाय टी शर्टसोबत तुम्ही अशी ॲक्सेसरी कॅरी करू शकता. टाय डाय बुटांवर टाय डाय टॉप घालायला हरकत नाही. पण टाय डाय बॉटम टाळा. दोस्तांनो, टाय डाय हा प्रकार खूप सुंदर दिसू शकतो. पण त्यासाठी तुम्ही योग्य कपडे निवडणं आवश्यक आहे. सुरुवातीला एखाद्या टी शर्ट किंवा शर्टपासून सुरुवात करता येईल. टाय डाय जॅकेटही सुंदर दिसतं.

स्टाईल स्टेटमेंट

असा विवडा गॉंगल

गॉ

गल किंवा सनग्लासेस ही फक्त एक गरज राहिलेली नाही. तर महत्त्वाची ॲक्सेसरी बनून गेली आहे. गॉंगल घालण्यामागची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. पण यातून तुमची स्टाईल दिसत असते. आता गॉंगलची निवड तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून करायला हवी. कोणता गॉंगल तुमच्यासाठी योग्य ठरेल याविषयी... गोल चेहऱ्याच्या लोकांनी गोल फ्रेमवाले गॉंगल टाळायला हवे. गोल फ्रेममुळे तुमचा चेहरा अजूनच गोल दिसतो. त्यामुळे चौकोनी किंवा आयताकृती गॉंगलची निवड करा. अशा गॉंगल्समुळे तुमच्या गोल चेहऱ्याला आकार मिळेल. चौकोनी चेहऱ्याच्या लोकांनी गोल फ्रेमवाले गॉंगल्स घातले पाहिजे. चौकोनी गॉंगल्समुळे तुमचा चेहरा अजूनच ठोकळ्यासारखा दिसेल. आयताकृती किंवा बदामी आकाराच्या चेहऱ्याच्या लोकांनी ॲव्हिएटर्स हा प्रकार कॅरी करायला हवा. अंडाकृती चेहऱ्याच्या लोकांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कोणत्याही फ्रेम्स या चेहऱ्यावर खुलून दिसतात. गॉंगलच्या निवडीबाबत तुमचा गोंधळ उडत असेल तर ॲव्हिएटर्सचा पर्याय निवडा. हा प्रकार कोणत्याही चेहऱ्याच्या लोकांवर खुलून दिसतो.

युमिंग

थोडक्यात...

मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृहात

प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

बोर्ड : शैक्षणिक सन २०२५-२६ करिता इतर मागास प्रवर्गातील मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृहाध्यक्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुला मुलींच्या वस्तीगृहामध्ये तसेच आधार व स्वयम योजना अंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शासनाच्या <https://hmas.mahait.org> या ऑनलाईन पोर्टलवर बी. एम./ बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए./एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे.व्यावसायिक अभ्यासक्रम वाळून दिनांक १७ ऑगस्ट २०२५ ते २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज भरून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वस्तीगृहास विहीत मुदतीत सादर करावे. जिल्ह्यातील इमाव.विमाप्र.विभाजबजविद्यार्थ्यांना वस्तीगृह आधार व स्वयम योजनेचे वास्तीती जास्त लाभ घ्यावा. तसेच माहितीसाठी ओबीसी मुलामुलींचे वस्तीगृह बीड येथील गुप्ताल असेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक डी.बी. क्षीरसागर यांनी केले आहे.

मधुबनवर भरपावसात कविता बहरली-केणी



उरण : विमला तलाव मधुबन कट्ट्यावर कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे दरमहा होणारे ११८ वे कवी संमेलन भरपावसातही बहरादार होऊन श्रोत्यांना आनंद दिला असे विचार कविंसंमेलनाचे अध्यक्ष संजय केणी यांनी मांडले.साहित्यरत्न रायगड भूषण प्रा एल बी पाटील, शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, कट्टा अध्यक्ष राम म्हात्रे यांच्या प्रेरणेने भरलेल्या संमेलनात विशेष कवींचा माम रायगडमधील गुणी कवी भोईर यांना देण्यात आला. कविता वाचन आणि गायनासाठी गणरायाच्या भेटीला खड्ड्यांचा ताफा,स्वरचित गवळण गीते या विषयांवर दर्जेदार कविता सादर झाल्या.सूत्रसंचालन रंजना जोशी-केणी यांनी अतिशय उत्तम केले. कोमसाप बालविभाग प्रमुख संजीव पाटील,समता ठाकूर, संगीत विशारद रमण पंडित, अजय शिवकर,नेश पाटील, अनामिका सिद्ध राम, शिवप्रसाद पंडित,दौलत पाटील,नाझिया, संजय घबडे इत्यादींनी कविता सादर केल्या.यावेळी तानाजी गायकवाड, सुनील पांडे,विकास पुरो इत्यादींची विशेष उपस्थिती होती.महिला विभाग पांडे समता ठाकूर यांनी सर्वांचे याथे कवी मानले.प्रत्येक महिन्यात १७ ताखेला विमला तलाव येथे कवी संमेलन भरत असते. यावेळीही नेहमी प्रमाणे कवी, साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती मोठया प्रमाणात होती.

शिवानंद शिवाचार्य महास्वामिजी यांचे

श्रावण मास सोहळ्यातील अनुष्ठानाची बंधवारी सांगता



सकाळी श्री मन्मथ मुक्तिधाम मठ ते श्री मन्मथ स्वामी समाधी स्थळ पर्यंत सवाद्य अश्व रूढ मिरवणूक सोहळा निघणार आहे. या श्रावण महिन्याच्या पावन पूर्व काळांनिमित्त गुरु माऊली यांनी श्रीक्षेत्र कपिलधार येथे आपल्या अनुष्ठानमध्ये ईश्रिंगल शिवपूजा, संगीत रुद्र भजन व दरोज शिवापठ भजन व प्रवचन व गुरु महाराजांच्या मुखातून अमृत उपदेश श्रावण केले. या सर्व कार्यक्रमांना आंध्रप्रदेश, कर्नाटक , तेलंगणा आदी विविध राज्यातून लाखो भाविक भक्त व श्रोत्यांनी श्रीक्षेत्र कपिलधार येथे भरभरून प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. बुधवार दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी ४९ व्या अनुष्ठानाची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता होणार आहे. यामध्ये भाविक भक्त व महिला भगिनी डोक्यावर कलश घेऊन महाराजांची अश्व रूढ मिरवणूक काढणार आहेत तरी या सुवर्णमयी कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढववी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वोटिंग मशीन, ई-मेल मतदानाविरुद्ध ट्रम्प यांची नवी मोहीम

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वॉटिंग मशीन द्वारे राबवली जाणारी मतदान प्रक्रिया लवकरच बंद करणार असल्याचे म्हटले. याशिवाय अमेरिकेत होणाऱ्या ईमेल मतदानाचा विरोध देखील त्यांनी केला आहे. यावर दिल्ली बंदी घालण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. २०२६ मध्ये मध्यावधी निवडणुकीत वॉटिंग मशीन आणि ई-मेन्टद्वारे मतदानावर बंदी आणली जाईल. ट्रम्प यांनी दीर्घकाळापासून वॉटिंगमशीनद्वारे मतदान आणि ईमेल मतदानाचा विरोध केला आहे. वॉटिंग मशीन हॅक होऊ शकतात, यामुळे निवडणुकीत फेफार फेला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांचे मत आहे.

स्वदेशीचा नारा देताय, आधी शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा

मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर; शरद पवारांचे कौतुक

जुनर : आपण स्वदेशीचा नारा देतोय, पण आधी स्वदेशी मणुष्य जगवा. यासाठी शेतकऱ्यांवरील बंधन हटवा, असा उपरोधिक सल्ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला दिले. कृषी मंत्री म्हणून शरद पवारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. पुणे जिल्ह्यातील जुनर येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

छान भुजबळ म्हणाले की, देशात कृषिमंत्री म्हणून ज्यांचे लौकिक आहे, त्या शरद पवार साहेबांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. ते आपल्याला मान्य करायला हवं, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. सकारा आल्याला श्रीव मदत करणे, मात्र त्याचा उपयोग आपण कसा करतोय, हे महत्त्वाचं आहे.



मुळात मी हे बोलण उचित नाही, कारण मी अन्न
पुरवठा मंत्री आहे. तुम्ही जे अन्न तयार करता,
त्यानंतर माझं काम सुरू होतं. त्यामुळं तुम्ही अन्न
बनवलं नाही तर माझं काम बंद पडेल, असेही
त्यांनी यावेळी म्हटले.छान भुजवळ पुढे म्हणाले
की, अन्न-धान्य साठवणूक हा देशात महत्वाचा
मुद्दा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय

पेईल, असं आम्ही सरकार म्हणून
काही करणार नाही. म्हणूनच स्वदेशी
हा नारा दिला आहे. मोदी साहेबांनी
मुद्रा स्वदेशीकडे चला हा नारा
दिलाय. शेतकऱ्यांना दोन महत्वाच्या
अडचणी आहेत. काही संकट तर
अस्मानी आहेत. पाणी अलं, नाही
अलं, वाहून गेलं. हे अस्मानी
संकट आहे आणि दुसरा संकट हे
मानवनिर्मित आहे. पीक उावलं
माणली जातात. हे बंधन, ते बंधन.
न-निर्यात करा, माग लगेच करू नका.
इथेनॉल बंद नका. कांदा सुरू, कांदा
ठी हे सगळं? आता याला तोंड द्यायचं
आपल्याला मानवी संकटं आणणाऱ्या
मुद्रा सांगावं लागेल.

आपण स्वदेशीचा नारा देतो, त्यावेळी स्वदेशी मनुष्य सुद्धा जगवावा लागेल. जिव-तिथं दोन पैसे मिळू शकतात, ती दारं आपल्याला उघडावी लागतील. तुम्हीच त्याच्यावर आणखी-आणखी बंधनं आणून चालणार नाही. कपडा, गाड्या अनेक वस्तूवर आपण बंधनं आणत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर तेवढं बंधनं आणतो. त्यामुळं विचार बदलण्याची आवश्यकता आहे. सगळं वाढवायचं अन करायचं हे बरोबर आहे, मात्र ही बंधनं हटवायला हवीत, असा उपरोधिक सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तसेच पुण्यातील, नाशिकमधील अनेक नेत्यांनी यासाठी लढा दिला. पंवार साहेबांनी सुद्धा याबाबत अनेकदा मदत केली, आजही ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते मत्त कात असतात, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

चेहत्यावर दाखवत असतो, कष्ट आणि झालेले नुकसान कधी तो दाखवत नाही, जो रडत नाही तोच बळीराजा असतो, तो या सकटावर देखील मात करत आपला दिवाळीपेक्षा मोठा बैलपोळा सच नियमानुसारच साजरा करून पुढील वर्षांकरिता आपल्या या सर्जां राजासोबत नव्या उमेदीने सज्ज राहील, असं म्हणायला हक्कत नाही. मुख्यतः ग्रामीण भागात या साणाची बऱ्याच दिवसांपासून पूर्वतयारी करण्यात येते. सकाळी आपल्या बैलाला नदी काढला नेऊन त्याला स्वच्छ केलं जातं. त्यानंतर त्याला नटवून सजवून संध्याकाळी गावातील मुख्य चौकात नेत तिथे पोळा भरवला जातो. त्यानंतर गावातील बहुतांश घरांमध्ये जाऊन तिथे त्याची गावकी पूजा करतात. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देखील खाऊ घालतात, अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर ही प्रक्रिया सुरूत, असातो.

बुलढाणा : राज्यात २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे. या दिवशी बैल एकत्र करून साजरा केल्यास लष्मी किंवा शर्यतीचे आयोजन झाल्यास लष्मी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राश्नीभूमी शक्यतः पशुपालकांनी साध्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. हा अधिसूचित रोग असल्यामुळे प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाही दिरंगाई किंवा अडथळा आढळल्यास



प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसारिक रोग प्रतिबंध
तथा नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ३१,
३२ आणि ३३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.आज आपल्या देशाची लोकसंख्या ही अंदाजे दीडशे कोटी पेक्षा जास्त झाली आहे.या दीडशे कोटी लोकसंख्येत जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.भारतातील जेष्ठ नागरिकांची आजची संख्या ही १३ कोटी इतकी आहे.तर महाराष्ट्रसारख्या प्रगत राज्यातील जेष्ठ नागरिकांची संख्या ही १ कोटी ४० लाख इतकी आहे.दर्जेदार जीवनशैली,आधुनिक उपचार पद्धती, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती आदी बाबींमुळे देशातील नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होत आहे.ही आनंदाची बाब आहे.पण दुर्दैवाने एकत्र कुटुंब व्यवस्था हे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या भारतीय समाजात,कुटुंब व्यवस्थेत जेष्ठ नागरिक म्हणजे जणू निरुपयोगी असलेली वस्तू असल्यासारखी दुर्दैवी परिस्थिती निर्माण होत आहे,ही अत्यंत खेदाची बाब आहे.

खरं म्हणजे, जेष्ठ नागरिकांनींल त्यांच्या त्यांच्या नोकरी, व्यवसायात संपूर्ण आधुष्य वेचलेले असते. त्यामुळे ते अतिशय अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. त्यामुळे भलेही या व्यक्ती त्यांच्या नोकरी, व्यवसायातून जरी रीतसर निवृत्त झाल्या असतील तरी, या इतक्या प्रचंड मोठ्या संध्येचा राष्ट्र उभारण्यासाठी कसा विधायक उपयोग शकेल, यासाठी निश्चित राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर, आला दिवस कसा तरी ढकलायचा असे न करता, आपल्या अनुभवांचा, समाजाला आपण कशा प्रकारे उपयोग करून देऊ शकतो? हा विचार आणि प्रयत्न प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानेही करण्याची गरज आहे. निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे, हे जेष्ठ नागरिकांनील लक्षात घेतले पाहिजे. यथाशक्ती घरातील कामे करणे, आपापले जोडीदार, घरातील इतर व्यक्तींचे जीवन कसे सुसह्य होईल, हे पाहिले पाहिजे.

अर्थात सर्वच जेष्ठ नागरिक हे निष्क्रिय राहतात ,असे नाही. तर काही जेष्ठ नागरिक असेही आहेत की,ते त्यांच्या पहिल्या करिअरपेक्षा उलट दुसऱ्या; म्हणजेच निवृत्तीनंतरच्या करिअरमुळे जास्त उजेडात आले किंवा त्यांच्या दुसऱ्या करिअरमुळेच त्यांची ओळख निर्माण झाली. अशा काही माझ्या माहितीतील व्यक्ती म्हणजे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (समाजसेवक होण्यापूर्वी ते भारतीय लष्करात वाहन चालक होते) , महाराष्ट्रातील हुंडा बंदी चळवळीचे

जेष्ठ नागरिक : राष्ट्रीय शक्ती



प्रणेते मामासाहेब कुलकर्णी (ते एस टी महामंडळाच्या सेवेत होते) मराठी माणसामध्ये उद्योजकता रुजावी म्हणून सार्वेडें क्लब चळवळ सुरू करणारे माधवराव भिडे(शासकीय सेवेत कार्यकारी अभियंता होते)अनाथ मुलांसाठी स्थापन केलेल्या वास्तल्य ट्रस्ट चे संस्थापक हे मुंबई महापालिकेच्या सेवेत होते) अर्थात सर्वच जेष्ठ नागरिक अशा प्रकारचे काम सुरू करू शकतील,असे नाही. पण त्यांनी निदान ,ते जे काही काम समाजासाठी करू शकतात,ते तरी केले पाहिजे असे मला वाटते. उदाहरणार्थ ,आज देशात लाखोंच्या संख्येने निवृत्त लष्करी अधिकारी, जवान , अन्य सेनादले,निवृत्त पोलिस अधिकारी , कर्मचारी आहेत. अशांना आपापल्या भागात मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू केले पाहिजे. शिक्षक,प्राध्यापक मंडळींनी प्रौढ साक्षरता आणि शाळाबाह्य मुलांना निदान साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,इतर काही जण आपल्या परिसरातील बँका,पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन,तिथे येणाऱ्या निरक्षर बंधू भगिनींना फॉर्म भरून देणे,अन्य मदत करणे,आपापल्या भागातील आनाथालये, महिलाश्रम,वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील व्यक्तीशी गप्पागोपी करणे अशा कितीतीरी बाबी करता येण्यासारख्या आहेत.

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. ते आपापल्या सदस्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्यांच्यासाठी सहली आयोजित करणे, विविध स्पर्धा, आनंद मेळावे असे साधारण स्वरूप असते. काही जेष्ठ नागरिक संघ मात्र आदिवासी भागात जाऊन, तेथील मुलांना मदत करणे

असेही उपक्रम हाती घेत असतात. त्यामुळे जेष्ठ नागरिक संघाचा महासंघ असलेल्या फेस्कॉम ने या प्रकरणी अधिक विचार करून आपापले संघ अधिकाधिक समाजोपयोगी कार्य कसे करू शकतील,याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

आता तुम्ही कदाचित म्हणाल, किंवा तुमच्या मनात असा प्रश्न साहजिकच पडला असेल की, तुम्ही आम्हाला इतके सांगताहात, तर तुम्ही स्वतः समाजासाठी काय करताय ? तर मला इथे सांगायला आवडेल की, मी स्वतः सारखे वर्षापूर्वी माहिती संचालक म्हणून निवृत्त झालो, तत्पूर्वीच मी आणि माझ्या पत्नी ने हे ठरविले होते की आता पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्णवैळ नोकरी, व्यवसाय करायचा नाही. तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत , समाजाच्या कल्याणासाठी यथाशक्ती योगदान द्यायचे. त्या प्रमाणे ५ वर्षांपूर्वी कला, साहित्य, संस्कृती, विद्यान, आरोग्य, यशकथा, विश्वबंधुत्व याला वाहिलेले न्यूज स्टोरी टुडे हे आंतरराष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. तीन वर्षापूर्वी त्याच्या जोडीलाच प्रकाशने आणि नुकतेच यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. विविध विषयांवर मी सातत्याने लेखन करीत असतो. व्याख्याने देत असतो.

विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना जमेल तशी मदत करीत असतो. ज्या व्यक्तींना ,युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे,त्यांना त्या त्या प्रमाणे मार्गदर्शन करीत असतो. समाजात नैराश्य न राहता,प्रेरणादायी वातावरण करे राहिल,यासाठी मी प्रयत्न करीत असतो. यासाठी मी निवृत्तीनंतर, प्रेरणेचे प्रवासी, अभिमानाची लेणी, (इ बुक कोरोना काळात प्रकाशित) आम्ही अधिकारी झालो,करिअरच्या नव्या दिशा,माध्यमपूषण ही पुस्तके लिहिली असून,काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

तर मंडळी, चला तर आपण सर्व जेष्ठ नागरिक लिखून हे सिद्ध करू या की, जेष्ठ नागरिक हे कुटुंबावर,समाजावर,देशावर पडलेला बोजा नसून ती एक राष्ट्रीय शक्ती आहे. असे सक्रीय जीवन हे आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे पाऊल ठरेल.आपच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. जीवन अधिक हिरीरीने जगण्यासारखे वाटू शकेल.तर मग,या स्वातंत्र्यादिनी असा काही संकल्प निश्चित करणार ना? जय हिंद.

-देवेन्द्र भुजबळ
निवृत्त माहिती संचालक,
९८६९४८४८००

-देवेन्द्र भुजबळ

निवृत्त माहिती संचालक,
९८६९४८४८००

आमच्याकडे रवारी शिके (स्टॅम्प)
योग्य दरात तयार करून मिळतील.
संपर्क : 9209767775

प्रो.रा. राजकिरण पाटेकर
9834904511

TARA
ENTERPRISES

७. मोहन टॉकीजच्या बाजूला, प्रशांत नगर, अंबाजोगाई ७ taraenterprisesrp@gmail.com